

7692. 3, 2493. 12083. समुद्रमिव रत्नाब्जम् R. 1, 3, 7. शरीरमिव रत्नानाम् 5, 14. 53, 21. 3, 49, 21. 37. सु०. 1, 6, 15. 15, 6. 21, 17. 107, 7. 119, 2. न रत्नमन्विष्यति मृयते हि तत् KUMĀRAS. 5, 45. ad ÇĀK. 62. RAGH. 1, 16. MEGH. 15. 36. ÇĀK. 27. VIKR. 144. Spr. 2883. fg. 2693. 3302. VARĀH. BṚH. S. 12, 1. KATHĀS. 18, 72. VER. in LA. (III) 1, 17. 2, 8. रत्नानां शोधनमारणम् Verz. d. B. H. No. 938. °धेनु 468. Verz. d. Oxf. H. 33, a, 33. 43, a, 19. °शैलदान 41, a, 23. रत्नाचलदान 33, b, 30. Verz. d. B. H. No. 468. °परीता MACK. Coll. I, 132 (als Titel eines Werkes). Verz. d. Oxf. H. 86, a, 15. रत्नान्योक्तयः 123, a, 23. केन रत्नमिदं सुष्टं मित्रमित्यन्तरद्वयम् Spr. 1904. 3023. पृथिव्यां त्रीणि रत्नानि प्राप्य अन्नं सुभाषितम् । मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंख्या विधीयते ॥ 4871. रत्नत्रय n. bei den Ġaina ist सम्पददर्शन, सम्पद्गज्ञान und सम्पद्कारित्र SARVADARĠANAS. 31, 13. fg. रत्नं हि भगवन्नेतद्गलभागी च पार्थिवः । तस्मान्मे शबली देहि R. 1, 33, 9. विद्या° das Juwel Gelehrsamkeit Spr. 983. त्वं चापि रत्नं नारीणाम् MBH. 3, 2101. स्त्री° eine Perle von Weib R. 3, 35, 13. 5, 22, 11. Spr. 3031. fg. VIKR. 110. VARĀH. BṚH. S. 74, 17. 78, 13. PAÑĀK. 40, 24. योपि रत्न MBH. 3, 2467. Buġ. P. 4, 10, 2. कन्या° MBH. 3, 2079. KATHĀS. 18, 74. MĀRK. P. 21, 80. पुं° Spr. 2706. पुत्र° KATHĀS. 9, 68. गज°, अश्व° UĠĠVAL. zu UNĀDIS. 3, 14. अश्वरत्नौ MBH. 3, 13182. धनूरत्नम् R. 1, 33, 7. विमान° RAGH. 12, 104. अग्नि° 4, 65. पोत° VARĀH. BṚH. S. 48, 12. DAÇAK. in BENF. Chr. 189, 2. 191, 16. BURN. Intr. 67. रत्न = स्वज्ञातिश्रेष्ठे AK. 3, 4, 26, 129. H. an. MED. Wie मणि bezeichnet auch रत्न den Magnet Schol. zu KĀP. 1, 97. Am Ende eines adj. comp. f. या MBH. 1, 7346. 3, 3037. 9, 1787. 1795. 15, 589. RAGH. 4, 65. Buġ. P. 3, 23, 32. — c) verkürzt für रत्नकविस् ÇĀT. Br. 5, 3, 2, 1. — 2) m. N. pr. eines Mannes RĀĠA-TAR. 4, 710. भृदु° Verz. d. B. H. No. 258. — Vgl. धुवर्त्ता, बुधर्त्ता, मणि°, मदन°, मुक्ता°, मौक्तिक°, वाज°, मन्त्र, सु°. रत्नक (von रत्न) m. N. pr. eines Mannes BURN. Intr. 178. रत्नकन्दल m. Koralle ÇĀBDAR. im ÇKDR. रत्नकर m. Bein. Kubera's H. 189. रत्नकरण्डक Titel eines buddh. Werkes VJUTP. 43. रत्नकालश m. N. pr. eines Mannes RĀĠA-TAR. 7, 600. रत्नकला f. N. pr. eines Frauenzimmers Verz. d. Oxf. H. 318, a, 9. रत्नकीर्ति m. N. pr. eines Buddha LALIT. ed. Calc. 3, 17. रत्नकूट 1) m. N. pr. eines Berges ÇĀBDAR. im ÇKDR. — 2) n. N. pr. einer Insel KATHĀS. 26, 3. 36, 9. — 3) m. N. pr. eines Bodhisattva VJUTP. 21. °सूत्र Titel eines buddh. Sūtra BURN. Intr. 562. HIOUEN-THSANG I, 388. VJUTP. 41. रत्नकेतु m. N. pr. eines Buddha BURN. Intr. 530. eines Bodhisattva VJUTP. 21. der gemeinschaftliche Name von 2000 künftigen Buddha Lot. de la b. l. 133. °राज 134. रत्नकोटि Bez. eines Samādhi VJUTP. 17. रत्नकोश (°कोष) m. Titel verschiedener Werke COLEBR. Misc. Ess. II, 20. 39. Verz. d. Oxf. H. 113, b, 4. 182, b, 44. 245, a, No. 613. 279, a, 24. 292, b, 1. 333, b, No. 783. 352, a, No. 834. Verz. d. B. H. No., 1176. HALL 81. 202. °वादरत्नस्य 81. °कारिकाविचार Verz. d. Oxf. H. 245, a, No. 613. — Vgl. नाटक°. रत्ननेत्रकूटसंदर्शन m. N. pr. eines Bodhisattva LALIT. ed. Calc. 364, 1. रत्नकूटवृत्° Fouc.

VI. Theil.

रत्नखानि f. eine Fundgrube für Edelsteine ÇĀTR. 10, 112. रत्नगर्भ 1) adj. Edelsteine bergend, mit Edelsteinen besetzt: °गृह MBH. 3, 2669. वासोसि R. 4, 44, 98. — 2) m. a) das Meer RĀĠAN. im ÇKDR. — b) Bein. Kubera's TRIK. 1, 1, 78. H. ç. 39. — c) N. pr. a) eines Bodhisattva LALIT. ed. Calc. 368, 6. WILSON, Sol. Works II, 13. — ß, eines Commentators des Vishṇupurāṇa WILSON in VP. LXXIV. Verz. d. Oxf. H. 63, a, No. 111. Verz. d. B. H. No. 487. — 3) f. या die Erde TRIK. 2, 1, 2. H. 937. HALĀJ. 2, 2. रत्नपीवतीर्थ n. N. pr. eines Wallfahrtsortes Verz. d. Oxf. H. 13, b, 12. रत्नचन्द्र m. N. pr. 1) eines eine Edelsteingrube hütenden Gottes ÇĀTR. 10, 124. — 2) eines Bodhisattva Lot. de la b. l. 2. — 3) eines Sohnes des Bimbisāra, SCHIEFNER, Lebensb. 254 (24). रत्नचन्द्रामति m. N. pr. eines Mannes KATHĀS. 72, 93. रत्नचूड m. N. pr. eines Bodhisattva VJUTP. 21. eines mythischen Fürsten WILSON, Sol. Works II, 16. रत्नचूरोपाख्यान I, 283. रत्नचूरमुनि ebend. रत्नचूडापरिपृच्छा f. Titel eines Werkes BURN. Intr. 561. रत्नचूर s. u. रत्नचूड. रत्नच्छत्र n. ein Sonnenschirm aus Edelsteinen PAÑĀK. 1, 11, 31. रत्नच्छत्रकूटसंदर्शन m. N. pr. eines Bodhisattva LALIT. 280. रत्ननेत्रकूट° ed. Calc. रत्नच्छत्रान्भुङ्गतावभास m. N. pr. eines Buddha LALIT. ed. Calc. 367, 13. रत्ननेत्रान्भुङ्गतराज m. desgl. Lot. de la b. l. 276. रत्नत्रयपरीता f. Titel einer Abhandlung HALL 115. रत्नदत्त m. N. pr. verschiedener Personen Lot. de la b. l. 2. 303. KATHĀS. 27, 16. 37, 6. 88, 5. 123, 165. Verz. d. Oxf. H. 152, b, 39. 153, a, 14. रत्नदर्पण m. 1) ein aus Edelsteinen bestehender Spiegel PAÑĀK. 1, 7, 48. 12, 19. — 2) Titel eines Commentars Verz. d. Oxf. H. 209, a, No. 490. रत्नदीप m. eine Lampe, in der Edelsteine die Stelle des Feuers vertreten, Spr. 163. 3320. KATHĀS. 101, 42. Buġ. P. 40, 81, 31. रत्नदीपिका f. Titel einer Schrift Verz. d. B. H. No. 941. रत्नद्रुम wohl Koralle (vgl. रत्नवृत्); davon adj. °मय aus Korallen bestehend MBH. 3, 12198, wo mit der ed. Bomb. °मपेशितैः zu lesen ist. रत्नद्वीप die Insel der Edelsteine oder Perlen, Bez. einer best. Insel HARIV. 3238. RĀĠA-TAR. 4, 462. TANTRAS. im ÇKDR.; vgl. Île des joyaux Lot. de la b. l. 113. — Vgl. मणिद्वीप. रत्नधर m. N. pr. des Vaters eines Ġagaddhara Verz. d. Oxf. H. 136, a, No. 259. Verz. d. B. H. No. 334. HALL in der Einl. zu VĀSĀVAD. 46. रत्नधी° adj. Gaben —, Güter verschaffend, — spendend RV. 1, 1, 13, 3. स्तोम 20, 1. 164, 49. 2, 1, 7. 4, 34, 6. 35, 7. 5, 8, 3. कृधि रत्नं पञ्चमा-नाय मुक्तो त्वं हि रत्नधा असि 7, 16, 6. 10, 33, 7. AV. 7, 14, 1. ÇĀT. Br. 14, 9, 4, 28. रत्नधैय n. das Güterspenden RV. 4, 13, 1. 34, 1. 4. 33, 1. 2. 5, 42, 7. 10, 78, 8. रत्नधन m. N. pr. eines Bodhisattva VJUTP. 21. रत्ननदी f. N. pr. eines Flusses KARṆĀS. 123, 228. रत्ननाभ adj. im Nabel einen Edelstein habend, unter den Beiw. Vishṇu's MBH. 13, 7084. रत्ननिधि m. 1) eine Fundgrube für Edelsteine oder Perlen, als Bez.

16*